

धर्यांच्या पूरवाया, सकलहि मनिषा, वाट पाहे कृपेने ।  
तो साई हनुमान प्रब भरुनी, पाहूं चला दृष्टीने ॥ १ ॥

॥ अंभंग ॥

धर्या शिरडी जाऊं । डोळे भरुनी बावा पाहूं ॥ १ ॥  
धेतां समाधीचें दर्शन । सहज हरुनी जाय शीण ॥ २ ॥  
जमा होती समाधीपार्शी । हिंदु यवन पारशी ॥ ३ ॥  
तेथें कैचा भेद भाव । सर्वा भूतीं साई देव ॥ ४ ॥  
सर्व धर्म एक झाले । साईबावा पायीं ठेले ॥ ५ ॥  
उद्धराया पतीत जन । केलें शिरडीग्रामीं ठाण ॥ ६ ॥  
शिवसुत गजानन । म्हणे तया मी शरण ॥ ७ ॥

॥ श्लोक ॥

हरुनि सकल तापा, शौल्य द्याया जिवांसी ।  
निकट तटिं उभा जो, पारला ग्रामवासी ।  
सुखचिर रमणी ही, मूर्ती ती पाहण्याला ।  
निशिदिनिं मन घेवो, तेथ ही धावण्याला ॥ १ ॥

॥ अंभंग ॥

आला विजया दशमी दिन । जाऊं चला शिरडी जन ॥ १ ॥  
बाबांची पुण्यतिथी । भावें भक्तजन करिती ॥ २ ॥  
कलियुगींचें साधन । साईबाबांचे चरण ॥ ३ ॥  
आदी नाथ साई मूर्ती । बदले श्रीराम मारुती ॥ ४ ॥  
उद्धरीया जडजीव । आला शिरडी रमोधव ॥ ५ ॥  
गजानन म्हणे वेदू । साईनाथ दीनबधू ॥ ६ ॥

॥ अर्धग ॥

आरुहा लावले निधान । साईं वाजांचे चरण ॥ १ ॥  
 आदीनाथाचा अवतार । साईंनाय गुरु दानार ॥ २ ॥  
 काय सांगों अधिकार । चाही पुत्रांचे माहेर ॥ ३ ॥  
 धरुनी यवन आकार । शिरडीं आन्हा कमलावर ॥ ४ ॥  
 साईं नोहे व्यक्ति सहान । पायीं लीन गजानन ॥ ५ ॥

॥ पद ॥

साईं बने दत्त महाराज, जो पूर्ण करे दीन काज ॥ धृ० ॥  
 तीन शीर षड् भुजा बिराजे, कटि काँदिन गळे माला ।  
 अलख करके नाथ सदनकू आया उदुंबरवाला ॥ साईं० १ ॥  
 बकरेकी लिई मुंडि हातमें, टपकत है नून उसका ।  
 चार वेद वो श्वान बने है पार न लागत जिनका ॥ साईं० २ ॥  
 हात पसरके ठाढे द्वार भो लावो निवाळे वच्चा ।  
 दास गणू कहे यही कलीमो तारक वो प्रभु सच्चा ॥ ३ ॥ साईं० ॥

॥ अजन ॥

साईंनाथ साईंनाथ । गुरु दत्त डिगंबर साईंनाथ ॥

॥ गुणवर्णनम् ॥

॥ श्लोक ॥

आहे योगी शीरडी ग्रामवासी ।  
 साईंवाबा ज्ञान वैराग्य रात्रीं ॥  
 साहित्वानें लक्षितांनां निवृत्ति ।  
 आनंदानें आदरी जो प्रवृत्ति ॥ १ ॥

॥ अभंग ॥

क्षमा शांतीयुक्त भवाब्धीचें जहाज । ऐसा सद्गुराज शिर्डीमाजी ॥१॥  
नामाविधा ज्याची शोभे बाबा साई । अनाथांची घाई तीच जाण ॥२॥  
अनाथ सनाथ हा भेद जेथें । सूर्य प्रकाशातें निवड केंरी ॥ ३ ॥  
माझा गुराज जान्हवीचें जळ । गणू अर्पी भाळ त्या पायीं ॥ ४ ॥

॥ अभंग ॥

शिव विष्णू ब्रह्मरूप वातासाई । भाव दुजा कांहीं मानूं नका ॥ १ ॥  
सद्गुरायाच्या पायाची जी धूळ । तेंच गंगाजळ शुद्ध माना ॥ २ ॥  
अमृतां आगळीं मुखीचीं वचनें । तीच माना मनें गीता जेवीं ॥ ३ ॥  
गणु म्हणे बाबा वसत सोज्वळ । भक्तांनों कोकीळ व्हारे तुम्ही ॥४॥

॥ अभंग ॥

शुक सनकादि नारद अंबरीष । निवृत्ति ज्ञानेश नामा तुका ॥ १ ॥  
दास तुलसी चोखा जयदेव सांवता । पंत नाथ मेहता कबीर तो ॥२॥  
बोधला पवार विसोवा खेचर । गोरोबा कुंभार कूर्म दास ॥ ३ ॥  
गणु ह्मणे त्याच कोटीतला साई । चला त्याच्या पायीं लीन होऊं ॥४॥

॥ अभंग ॥

जरी त्या संतांच्या मूर्ती हो लोपल्या । साईरूपें उरल्या पहावया ॥१॥  
त्रिभुवना माजी जे जे कोणी संत । ते ते साईनाथ मजलागीं ॥ २ ॥  
भेदबुद्धी नुपजो माझी संतांठायीं । संत शेषसाई प्रत्यक्षची ॥ ३ ॥  
गणुदास आहे संतांचा अंकीत । भेटो पंढरिनाथ त्यांच्या कृपें ॥४॥

॥ अभंग ॥

भक्तिरूप गंगा वाहे जयाठायीं । तेथें माझा साई राहे उभा ॥ १ ॥  
हस्तसंकेतानें पालवितो लोकां । या हो फिरूं नका रानोमाळ ॥२॥

मज ओळखावें आहें मी कौठला । कशासाठीं आलां शिरडीसी ॥३॥  
पंडरी क्षेत्रींचा मीज हो वाटाड्या । मणूच्या त्या उड्या साईवळें ॥४॥

॥ पद ॥

( चालः—बारी भुवन सुंदराची )

वर्णितां थकलि वाणि देवी । स्वरूपा अशा वर्णु कर्वी ॥धृ०॥ उत्सव  
थोर मनीं झाला । जैसा माय बघुनि बाला ॥ सुमाला देहवृक्ष  
आला । अपिंतों भक्तीच्या या फुला ॥ चाल ॥ साईनाथा; तव रे  
बोध । त्यानें शोधित केला क्रोध । तैसा षड्रिपुंचाही शोध । होऊनि,  
मनिं नच येई विरोध ॥ चाल ॥ तव ते पाय । हीच मम माय ।  
तरुनि मज नेय । ह्यणुनि मी गाय । कीर्तिं बरवा । सौमित्रनुति  
आयकावी ॥ १ ॥

॥ श्लोक ॥

असे साधु देही असूनी विदेही ।  
जनीं बोलती ज्या महाराज साई ।  
करी वृष्टि पीयूष दृष्टी सदाही ।  
जगीं धन्य ऐसा महाराज साई ॥ १ ॥

॥ पद ॥

( चालः—हळु ग हळु आला याचा० )

हाचि सद्गुरु सद्गुरु साईनाथ । सच्चिदानंद मूर्तिमंत ॥ धृ० ॥  
देह मी नसे । असे न मी व्यक्त । बोलिला गीतीं भगवंत ॥ मूढ परि  
बदती । बदती त्या व्यक्त । दिसे हा संसारीं सक्त ॥ बघुनी ते फसती ।  
फसती मायेत । मोक्ष त्यांजवळिं कधिं न येत ॥ बोध बोधाया । बाधा  
तनु धरित ॥ सच्चिदानंद मूर्तिमंत ॥ १ ॥ बघुनि आतुरता । आतु-  
रता भक्ताची । काढिली देहबुद्धि त्याची ॥ लाविती भक्ति । भक्ता

देवाची । दत्त श्रीकृष्ण रामयाची ॥ कुणासी देती । देनि भंत्र गुप्त  
 ॥ स० ॥ २ ॥ बसुनि शिलधींत । शिलधींत भक्त तारी । सकल नर-  
 नारी व्यसन वारी ॥ असा हा नाथ । नाथ सदाचारी । असे भक्तांचा  
 कैवारी ॥ दावुनी भेटे । भेटे तो त्वरित ॥ सच्चिदानंद ० ॥ ३ ॥  
 जसा हा स्वामी । स्वामी शिलधींत । तसा तो सकल विश्वभरित ॥  
 स्वात्म शक्तीने । शक्तीने फिरत । स्वरूप दावुनी करित पुनित ॥  
 कृष्णदासाला । दासा मधु पुरित ॥ सच्चिदानंद मूर्तिमंत ॥ ४ ॥

॥ श्लोक ॥ अनुष्टुप् ॥

साइनाथ इति ख्यातः । साइराजस्तथैवच ।  
 साइवावेति विज्ञातः । सार्थं नामत्रयं गुरोः ॥ १ ॥

अर्थः—महाराजाना कोणी साइनाथ म्हणतात. कोणी त्यास साई-  
 राज असे म्हणतात व कोणी साइवावा असे म्हणतात. सद्गुरूंची ( महारा-  
 जाची ) तिन्ही नावे अर्थपूर्ण आहेत म्ह०. अन्यर्थक आहेत.

॥ श्लोक ॥ मंदाक्राता ॥

मंदाकिन्याः कमिव विशदं यस्य पादारविंदात् ।  
 मंदं मंदं मधुर मकरंदं स्रुतं स्वादुगन्धम् ।  
 भक्त्या चास्वादितमतिमुदा साधुवृन्दैर्मिलितैः ।  
 वंदे साई तमचलपदं सच्चिदानंदकंदम् ॥ १ ॥

अर्थः—ज्याच्या पदकमलापासून भागिरथीच्या पाण्याप्रमाणे स्वच्छ  
 व व्यास गोड सुवास येत आहे असा, हळुहळु मधुर मंद मन्त्रतो आहे व  
 ज्याचा स्वाद भक्तीने व परम आनंदाने संतरूपी भ्रमर घेत आहेत, त्या  
 अढळपद व सत्ताचैतन्य व आनंद यांचा गड्ढा असे - जे साई त्यास मी  
 वंदन करतो.

॥ श्लोक ॥ इद्रवज्रा ॥

सार्दज्ञ इष्टदः साई । नाभिजन्माथ नाशकः ।

साइनाथ इतिख्यातः । अत एव यहीतले ॥ १ ॥

अर्थः—बाबा सर्व जाणणारे, इष्ट देणारे प्रत्यक्ष ब्रह्मदेव व ( भव ) भयाचे नाश करणारे म्हणून त्यास या धरणीतलावर साइनाथ असे म्हणतात.

॥ श्लोक ॥ इंद्रवज्रा ॥

साक्षात्स इन्दिराकान्तः । रामोऽयं जानकीधवः ।

अतः स साइराजेति । विज्ञातो मेदिनी तले ॥ २ ॥

अर्थः—बाबा प्रत्यक्ष इन्दिराकात विष्णू व जानकीरमण प्रभु राम आहेत, म्हणून त्यास या जगतितलावर साईराजा असे म्हणतात.

॥ श्लोक ॥ इद्रवज्रा ॥

साम्बः इस ईश्वरः साई । बाबा वै बालवान्धवः ॥

अतः स साइबावेति । विश्रुतो भूमिमण्डले ॥ ३ ॥

अर्थ.—बाबा हे प्रत्यक्ष शंकर परमात्मा व अज्ञान दीनबन्धू आहेत म्हणून त्यास या भूमडलावर साईबाबा असे म्हणतात.

॥ श्लोक ॥ शार्दूलविक्रीडित ॥

लक्ष्मी चरित पादपद्म स्वकरं जेथें मुनी तिष्ठती ।

ब्रह्मानंद मिळावया स्वरूप जें योगी सदा चिंतिते ।

कोणी सेविते धूम्र कोणी करिते अष्टांग हीं साधनें ।

साईरूप धरीत भक्तहृदिचें फेडावया पारणें ॥ १ ॥

॥ मालिनी ॥

हलहल हृदि ठेवी भस्मचर्चित अंगा ।

विलसत शशि भार्गी मस्तकीं दिव्य गंगा ।

स्वर्गमें निज सदां जो राही तर्हीन बाबा ।  
घरित स्वरूप साई पाहुनी भक्तभावा ॥ २ ॥

॥ अजंगप्रयात ॥

ध्रुवाकारणें देव साकार आला ।  
हृदीं लाथ साहोनि वंदी भृगूला ।  
जनी कारणें कांडितो देवराया ।  
धरी साईरूपा करी दूर माया ॥ ३ ॥

॥ वसंततिलका ॥

सारथ्य अर्जुनरथीं करि अश्वसेवा ।  
जो इक्षिमणी हृदयिंचा बहुमोल ठेवा ।  
जो गोकुळीं अधरिं वाजवि गोड पावा ।  
तो शेरडी मधिं धरी प्रभु "साई" नांवा ॥ ४ ॥  
रेड्यामुखीं वदवि जो विभु वेद चारी ।  
जो नंदमंदिरिं सुखें हरि गाइ चारी ।  
नामा जया वदनिं घालित भक्ति घासा ।  
गोदातटीं पुरवि तो प्रभु भक्त आशा ॥ ५ ॥

॥ शार्दूलविक्रीडित ॥

प्रल्हादास्तव स्तंभिं जो प्रगटला मारावया दुर्जनां ।  
घेई मोहिनिरूप दैत्य बधिला दावीत लीला जनां ।  
दामाजीस्तव घोंगडी धरि शिरीं जासूद हा सांवळा ।  
प्रार्थीं देवसुता हरी भवभया साई प्रिया प्रेमला ॥ ६ ॥

॥ पद ॥

शिरडीग्रामीं सहस्रस्वामी साईनाथ महाराज । दीनांचें पुरवी-  
तसे काज ॥ घृ० ॥ भक्तासाठीं धांवत येती शिरडी ग्रामाला । लीला

वरिष्ठे करनी दाविलीं ब्रह्मवास जातिं धमला ॥ शिरडी० ॥ १ ॥  
 एके दिवशीं प्रातःकाळीं नवलचि देखिलें । माप गव्हचें भ  
 भरुनी सुपीं हो काडीलें ॥ दळण मांडिले पीठ काडिलें । दाडिलें  
 ओड्यादाटीं ॥ तेथनी प्रहामारीही गेली । समर्थलीला उलटी ॥  
 शिरडी० ॥ २ ॥ औरंगावाडीं धुपखडे गांवीं चांद पाटील । घोडा  
 हरवला वाटेंत तेव्हां ज्ञाने दिलगीर ॥ खांदा खागिर वाट चालती  
 हाक मारिली वाचनें ॥ चिलीम भरोनी चिमटा रोवुनी निखारे  
 काडीले त्यानें ॥ पाणी नाहीं सटका आपटीला पाणी काडिलें ॥  
 चमत्कार ऐसा करुनी चिलीम ओढिली दोघांनीं ॥ शिरडी० ॥ ३ ॥  
 दीपोत्सवाची हौस मोठी, साई समर्थासी ॥ नित्य आणिते तेल  
 मागुनी दीपोत्सव करितो ॥ कंटाळले वाणी एक दिवशीं तेल नाहीं  
 म्हणती ॥ निमुटपणें मशिदींत येउनी, नवलचि हो करिते ॥ अल्प  
 होतें तेल टमरेलीं, पाणी टाकिते ॥ दोन्ही एके ठिकाणीं करुनी,  
 प्राशन हो करिते ॥ हातीं टमरेल पाणी भरुनी, पंत्यांसी घालिते ॥  
 पेटविल्या पंत्या तेल नसुनी, रात्रभर जळती ॥ शिरडी० ॥ ४ ॥

॥ आर्या ॥

स्फुरलें मानस येथें, वर्णाया गूण साई बावांचे ।  
 सहुरु कृष्णकृपेनें, वोळो रसना सदैव ते वाचे ॥ १ ॥  
 वदवी श्रीकृष्णगुरु, स्थिर चर व्यापक अखंड सुखकारी ।  
 सहकारी संसारीं, भवभयछेदक दयाब्धि अघहारी ॥ २ ॥

॥ पद ॥ ( राम स्मरावा राम० या० चा० ) ॥

सदय हृदय तूं दयाळ । साई बाप । सदय तूं दयाळ ॥ ध्रु० ॥  
 शिरडी ग्रामीं अवतरुनी करी, दीन भक्ते प्रतिपाळ ॥ साईबाप ॥ २ ॥  
 भक्तकाज कल्पद्रुम स्वामी, असती षड्भुक्ताळ ॥ साई० ॥ २ ॥



बगिची जे तुम अजन्य भावें, गळबुनि हंक्रुति व्याळ ॥ सा० ॥ ३ ॥  
 हुक्त करिशि त्यां दर्शनमात्रें, स्वानुभवे तत्काळ ॥ सा० ॥ ४ ॥  
 राव रंघ समसमान नुजला, अभेद तूं सर्वकाळ ॥ सा० ॥ ५ ॥ कृष्ण  
 गुरुकृपें बघतां सदा, कृष्ण हृदयीं तूं अहळ ॥ साइ वाप ॥ ६ ॥

॥ भजन ॥

॥ नामपर ॥

॥ श्लोक ॥ पृथ्वी ॥

त्वदोय किल सहुरो सुरस निम्न नामार्णवः ।  
 नभीः सलिल सेवने नहि निमज्जनं नाशकृत् ।  
 त्वदब्धिसुनिमग्नधीः भवति धाविताहंक्रुतिः ।  
 पुनश्च ननु विंदते मधुरमुक्तिमुक्ताफलम् ॥ १ ॥

अर्थः—हे सहुरो, खरोखरच आपला नामत्तमुद्र पिण्याला गोड व पोहण्याला खोल आहे. त्याचें पाणी प्याल्यापासून ( कारण ते खारट नाहीं ) बिलकुल भय नाहीं. तसेंच त्यांत बुडण्यापासून खात्रीने नाश होत नाहीं. ( इतकेच नव्हे तर ) आपल्या सागरांत जो खूप बुडून राहिल त्याच्या ( देह ) अहंकाराचें ( मल ) क्षालन होतें, व त्याशिवाय त्यास खात्रीने मधुर मुक्तिरूपी मौक्तिक फळ उपभोगास मिळते.

॥ पद ॥ मूर्तिमंत भीति या चा० ॥

संत साईनाम मुखीं, प्रेमभरें गातसा । उत्कंठित व्हा तुम्ही,  
 मग उशीर कायसा ॥ नाम तें करील चित्त, शुद्ध जेविं आरसा ॥  
 कृपासिंधु दीनबंधु तुज दिसेल राजसा ॥ रोमगुठी उभारती, हर्षमान  
 कृपणसां ॥ संता ॥ १ ॥ ब्रह्मानंदीं चित्त हारपे, प्रपंच होय असारसा ॥  
 त्याचा बोची श्रोत्रवदन, ऐकवील श्रुतिरसा । कर्मातीत व्हाल झणी,

गुरुभाव नाहींसा ॥ सद्गुरुची ऐसी कृपा, ध्याता ध्येय नमस्ता ।  
मूढ हिश नापरूप, पिथ्या भास मृगांबुसा ॥ संत साई० ॥ १ ॥

॥ आर्था ॥

जो नर मानवदेहीं, स्मरण करी नित्य गुरुपदाब्जाचें ।  
दैव सहाय त्याला, पुण्य खरें तें अनंत जन्मीचें ॥ १ ॥  
सद्गुरुसद्बोधाचें, चिंतन मनि जो पुनः पुन्हा करितो ।  
त्यातें भवतरणाला, साधन गुरु तो स्वयेंचि दाखवितो ॥ २ ॥

॥ पद ॥ चाल-श्रीगुरुचे चरणकंज ॥

सद्गुरुतें नित्यकाळ प्रेमें तूंचि ध्याई ॥ प्रेमें तूंचि ध्याई, प्रेमें  
तूंचि ध्याई ॥ धृ० ॥ अंतरिं तूं साई धरीं । नामानृत धान करीं । इतर  
पंथा दूर सारी । भावे त्यासीं गाई ॥ १ ॥ नेम व्रतां नोडुं नको ।  
इतर साधु निंदु नको । अहंभाव धरूं नको । हीच भाऊ वेई ॥ २ ॥  
उद्धवेश तुज विनवी । गुरुपदां भाव ठेवी । सर्वकाळ गाई ओवी ।  
नित्य स्मरत जाई ॥ ३ ॥

॥ पद ॥ राम स्मरावा या चा० ॥

गुरुचरणामृतपान । सद्गुरुदित । गुरुचरणा० ॥ धृ० ॥  
पापतापा शमवी निशिदिनि । स्वर्गपथ सोपान ॥ १ ॥  
भव रोगांतक महा औषधा । मुख्य हेंच अनुपान ॥ २ ॥  
अघतम समूळ नाश कराया । अचूक शरसंधान ॥ ३ ॥  
रामकृष्णादिक अवतारा । होतें गुरुपद ध्यान ॥ ४ ॥  
निळकंठाचे भाळीं लिहिलें । साई गजानन गान ॥ ५ ॥

॥ भजन ॥

साइनाथ साइनाथ । भजरे मानस साइनाथ ॥

## पदेशपर

॥ पद ॥

स साईनाथ मना स्मर दिन रजनी ॥ धृ० ॥ वाच जयाचा  
शिरडी ग्राणी । परंतु असती स्थिरवर व्यापुनी । अनुभव व्याचा  
आपुलाले मनी । जय जय जय साईनाथ मना० ॥ १ ॥ रूप तयांचें  
येतां ध्यानीं । मन हे येई किति करि दाटुनी । चरण धरावे धांवत  
जाउनी । जय जय जय लाई ॥ २ ॥ पातक नागक नाम जयाचें ।  
ध्यातां गातां आवडी साचे । चुकतिल फेरे चौऱ्यांशींचे । जय जय  
जय साईनाथ मना० ॥ ३ ॥

॥ पद ॥ वंजाराचे चाळीवर ॥

तुज शांति हवी जरि कांहीं । धरि साईनाथ पद हृदयीं ॥ धृ॥  
तूं मानव जन्मा येसी । नित पशुसप कर्म करिसी ॥ रे ॥ या देह  
सुखाचे विपयीं ॥ या देह० ॥ धरि सा० ॥ १ ॥ संसारीं सुख  
अति थोडें । दुःखाचे डोंगर गाडे ॥ रे ॥ मरसी त्या डोंगर पायीं ॥  
मर० ॥ धरि ॥ २ ॥ सद्भक्त हरी घाबरला । दुःखाचा पडतां घाला रे ॥  
तो शरण रिघाला साई ॥ तो ब० ॥ धरि० ॥ ३ ॥ श्री रामायण  
भावार्थ । धरुनियां नाथ भक्तार्थ रे ॥ तूं वाच म्हणे हें काहीं  
॥ तूं वा० ॥ धरि सा० ॥ ४ ॥ पति करितां दुःखित तारा । सम-  
जावी रघुकुल तारारे ॥ हा बोध ह्मणे तूं पाही हा बोध० ॥ धरि०  
॥ ५ ॥ ऐसा हा सद्गुराणा । न च स्वकिय भक्त करि दैना  
रे ॥ अनुभव हा कृष्णही पाही ॥ अनु० ॥ धरि साईना० ॥ ६ ॥

॥ पद ॥ राम स्मरावा या चा० ॥

साईनाथ पदीं लीन । सदोदित । साईनाथ ॥ धृ० ॥ धन्य  
शिरडी परब्रह्म वसे त्या । गाऊं कशी मति हीन सदोदित ॥ साईनाथ  
पदी लीन ॥ १ ॥ साधु चरित्रें गातां थकले । संत सन कादीक

सदोदित ॥ साई ॥ २ ॥ देवि सस्वति वास जिह्वाश्रीं । कवितर ही  
मति हीन ॥ सदोदित ॥ ३ ॥ कांहीं असो मी मम प्रभूतें । हृदयि  
धरनि साईन ॥ सदोदित ॥ साईनाथ पदीं ० ॥ ४ ॥

॥ पद ॥

साईनाथांसीं पाहूं जाऊ चला शिरडी । झडकरी जाऊं चला  
शिरडी ॥ धृ० ॥ ध्यास तयांचा लागला चित्ता । नाही सुचत कांहीं॥  
झडकरी० ॥ १ ॥ कोपरगांवीं तांगा कळनी । न्हाऊं गोदातीरीं  
॥ झडकरी० ॥ २ ॥ आनंदानें दर्शन घेऊं । लीन तत्पदीं होऊं  
॥ झड० ॥ ३ ॥ हेतु मनीचे पुरवितील ते । भाव ठेवुं पायीं  
॥ झडकरी० ॥ ४ ॥ मन ठे थांवत स्वस्थन राहत । काय करूं पाही  
॥ झडकरि० ॥ ५ ॥

॥ पद ॥ सुखकर कर साधूचा या चा० ॥

धरिसि जरी साई चरणि विश्वास ॥ धृ० ॥ मायामय हा भव-  
निधि तरनी, घुगिल तत्पदिं खास ॥ धरिसि० ॥ १ ॥ निदिध्यास  
अनुदिनीं धरिसि जरी, पावनि ब्रह्मपदास ॥ धरिसि० ॥ २ ॥ साई  
अनुभव दुर्लभ बापा । जा वय त्या वंशास ॥ धरिसि ॥ ३ ॥ थांवत  
थांवत जा जा झडकरी । घट्ट धरीं चरणास ॥ धरिसि० ॥ ४ ॥ उत्तम  
हा नरजन्म नराचा, व्यर्थ कळू नको त्यास ॥ धरिसि० ॥ ५ ॥ कृष्ण  
कृपान्वित कृष्ण दिनाच्या, दवडुं नको वचनास ॥ धरिसि० ॥ ६ ॥

॥ पद ॥

( प्रभु अखंड सुखमय रामचि हा या चा० )

प्रिय साई सुखद पद सोडुं नका । नका भुलू आप सुत धन  
कनका ॥ धृ० ॥ साई चरण करि हरण पापनिधि । लक्षि धरी ही  
खूण । त्यजुनि विकल्पा जाण । साई करिं आप सखा ॥ प्रि० ॥ १॥  
साई संत महंत नरा रे । घे अनुभवे'तू प्रचीत । हो येथें सावचित् ।

बोहुं नको या माया काका ॥ २ ॥ दक्ष होउनि पदिं लक्ष लावितां ।  
 मोक्ष तूज प्रत्यक्ष । साक्षि लाविं तू अक्ष । नको करुं वैखरी तू हि  
 फुका ॥ प्रिय० ॥ ३ ॥

॥ पद ॥

नजर भर देखो । नजर भर देखो । कछु खरच नदिरै । मुफत  
 नाम चाखो ॥ १ ॥ हें झुई ऐसा ये दुनियामों । जाकर बोले बात ।  
 देखो बाबा गोदा किनारे । उनसे जोरो हात ॥ नजर भर ॥ १ ॥ वो ही  
 मुरशद वोही मौला । वोही बना हें पीर । आव कांहा पकरु निमाज  
 राजा वोही भरा भरपूर ॥ नजर भर० ॥ २ ॥ जंगळ जाना उसके  
 खातर । सोहि भरा दीलमों । अट्टा, मौला, राम, रहिम । दोनो भरा  
 तनमों ॥ नजर भर० ॥ ३ ॥ गुरुदास कहे सुनो भाई यो । विरला  
 जाने मनभो । भाव भगतसे साई खडा हें । देखो जाके चिरडीमों ॥ ४

॥ पह ॥ राम स्मरावा राम या० चा० ॥

सद्गुरु चरणीं ध्यास । धरावा । सद्गुरु चरणी० ॥ १ ॥  
 सद्गुरुमूर्तीं निशिदिनिं चिंतन । हाच सदा अभ्यास ॥ १ ॥  
 साईनाथ पद चिंतन वडलें । श्रीहरी दीक्षित यांस ॥ २ ॥  
 साईनाथ पद तारक झालें । उपासनी सतास ॥ ३ ॥  
 साईनाथ गुरु सार्थकता दे । हरे राम मंत्रास ॥ ४ ॥  
 साईलीला तखंड वाणितीं । करुन सदा सायास ॥ ५ ॥  
 मुकुंदात्मज वैभव त्यागुनी । धरि साईगुरु सहवास ॥ ६ ॥  
 साई गजानन निळकंठाच्या । पावतील नवसास ॥ ७ ॥

॥ भजन ॥

साईनाथ साईनाथ । भजरे मानस साईनाथ ॥

॥ करुणापर ॥

॥ पद ॥

साई रहम नजर करना । बच्चोंका पालन करना ॥ साई ॥ धृ० ॥  
जाना तुमने जगत् पसारा । सबही झूट जमाना ॥ साई० ॥ १ ॥  
मैं अंधा हूं बंदा आपका । मुझसे प्रभू दिखलाना ॥ साई० ॥ २ ॥  
दास गनू कहे अब क्या बोलूं । थक गई मेरी रसना ॥ ३ ॥

॥ पद ॥

रहम नजर करो अब मेरे साई । तुम वीन नहीं मुझे मा बाप भाई  
॥ रहम ॥ धृ० ॥ खाली जमाना मैंने गमाया । साथी आखरका ।  
किया न कोई ॥ रहम ॥ १ ॥ मैं अंधा हूं बंदा तुमारा । मैंना जानूं ।  
अल्लाईलाही ॥ २ ॥ अपने मसीदका झाडू गनू हूँ । मालिक हमारा ।  
तुम बाबा साई ॥ रहम ॥ ३ ॥

॥ पद ॥ गजळ ताल ॥

साईनाथा तुझे पायीं । ठेवितों दीन मी माथा ॥ धृ० ॥  
गुणातीता निराकारा । प्रभो देवा निर्विकारा ॥  
नसुनि तुजला काज धरिसी । मनुजरूपा दीनानाथा ॥ १ ॥  
कर्म करणों अवश्यकता । नसे तुजला गुरुराया ॥  
जगदीद्धार तरी करिसी । सुलभ सांगूनियां गाथा ॥ २ ॥  
चतुर्विध हेतु धरूनियां । भक्त तुजला शरण येती ॥  
सकळ इच्छा पूर्ण करिसी । वरद कर ठेवुनी माथा ॥ ३ ॥

सगुणरूपा धरनि लीला । किती करिसी नसे पार ॥

कृष्ण तव हा दास देवा । कसा वर्णिल ती आतां ॥ ४ ॥

॥ पद ॥

जगीं नाहीं तुजविण कोणी जगपाला साई रे ॥ मत्तापा वारी रे ।  
भवभय पाशा तोडी रे ॥ ध्रु० ॥ भवसागरीं मी ही नौका नावाडी  
तूचि रे ॥ काळजी वाही रे मम नौका ही तारी रे ॥ गणु छात्राचा  
खसवा रे । धरिसी मनी तूं जरी थोडा रे । जवरी करनि तव  
धरिन चरण ममहरण करिन दुरिता सारे ॥ जगीं नाहीं० ॥ १ ॥

॥ पद ॥

दाखविं तव दिव्य पाय या० चा० ॥

साई साई योगीराज । घांव पाव मातें ॥

रंक हीन दासी तुझी । ध्याई त्वत्पदातें ॥ ध्रु० ॥

अंत किती पाहासी वा । वारी आपदातें ।

अजामील पिंगलेसी । तारियेळे नाथे ॥ १ ॥

भंगवेन काय अहा । मदिय अघनगाते ।

देव गुरु साई दत्त । देई दर्शनातें ॥ २ ॥

स्फूर्ती आणि प्रेम देई । तव कीर्तनातें ।

साई सुता आर्जविही । त्यजुनी जनातें ॥ ३ ॥

॥ पद ॥

असे ब्रह्मरूप साईनाथ माझा गृह्वर । परी दुजा वाटे दैदीप्यमान  
दनकर ॥ ध्रु० ॥ गाणार वाजवीणार साई प्रियकर । तसा ऐकणार

असे तोचि साच गुल्लर ॥ असे० ॥ १ ॥ करि धनि मद्रिय  
 तंबुरा गाई सुस्वर । परि मधें कल्लारे नाकळे होतो वढ वृत् ॥ असे०  
 ॥ २ ॥ नको देऊं किंवापि बदसुरा ठाव गुळ भाई । वा लाई ॥  
 किती वानुं तुजसी जी पापि अति रे पामर । गुण छात्र विनदि  
 मय दुजा भाव करि दूर ॥ असे० ॥ ३ ॥

॥ नित्यपाठ ॥ अष्टक ॥

नमो साईनाथ नमो दीनबंधो । यशैश्वर्य वैराग्य श्रीधर्मनिधो । नमो  
 ज्ञानमूर्ते नमो ब्रह्मरूपा । नमो सहस्रे शांतमूर्ते अरूपा ॥ १ ॥ नमो  
 निष्क्रिया निर्गुणा निर्विकारा । किती पाहसी माझिया दृविकारा ।  
 मला तूं न होसी सख्या साद्य दाता । अशा पामरा कोण तारीळ  
 ताता ॥ २ ॥ तुवां भेटण्या लाविला काळ फार । नको ह्या पुढें  
 घोर संसार भार । किती दीन होऊं किती क्लेश साहं । कधीं  
 सौख्य देसी किती वाट पाहूं ॥ ३ ॥ लखोवा निमित्तें तुझा दास  
 दीन । कृपापात्र हा जाहला तेवि लीन । तुझ्या पादयुग्मां तरी  
 स्वीकृतातें । त्वरेने सख्या धाडि हो सत्पदातें ॥ ४ ॥ पदा  
 सोडण्या काय मी हो न लाजे । सुखें आड येवो सदा कर्म माझे ।  
 मला व्यर्थ चिंता तयाची किमर्थ । तयाला निवारावया तूं  
 समर्थ ॥ ५ ॥ “ समर्थाच्या सेवका वक्र पाहे । असा सर्व  
 भ्रमंडळीं कोण आहे । ” समर्थोक्ति ही काय मिथ्या म्हणावी ।  
 तुझी योग्यता अल्प कोणी गणावी ॥ ६ ॥ मला मुक्तिचें भाग्य  
 देतां तुला रे । किती कायसे कष्ट होणार वा रे । तुला योग्य  
 वाटे तसें दास्य घेई । स्वयामा मला शीघ्र धाडूनि देई ॥ ७ ॥  
 तुझ्या पादयुग्माविणें अन्य थारा । असेना मला काय सांगूं उदारा ।  
 जसा होतसे जीवनावीण मीन । निलोबा तसा त्वत्प्रसादार्य दीन ॥ ८ ॥



॥ पद ॥ पच तुड नर रुंड माल धर ॥

श्रीगुरुराया तव चरणा या भाल ठेवितों नमना या ।

तोडुनियां परमाया बंधन मुक्त कराऽखिल जीवा या ॥ १ ॥

साधन नुरलें स्वाधिन कांहीं सुखी जीव होईल कसा ।

साधु संतजन चिंता करिती भारतभूजन ताराया ॥ १ ॥

ईश्वर तू अव्यक्त वस्तु तू भुवनत्रय चालक साई ।

ईक्षण करिसी स्वस्थ वसुनि ही भक्तव्यसन निवाराया ॥ २ ॥

नानापरिचे क्लेश भोगिती सोडिती गुरुकुल अभिमान ।

नास्तिक जन हे व्यसनीं पडतां येती शरण तुझे पायां ॥ ३ ॥

थरथर कांपति दुर्जन वधुनी त्वदुग्रमूर्तीसी नाथ ।

थकतां येती शरण तुला ते क्षमाऽपराजय मागाया ॥ ४ ॥

साइनाथ गुरुचरण तरण भवसिंधु कृपाऽवनकर हरसा ।

साधन विरहितही तुज नमितों कृष्णदास कर जोडुनिया ॥ ५ ॥

॥ आर्या ॥

श्रीगुरुराया ताता, सांभाळी शामदास हा तनय ।

त्वत्पंदि ठेवुनि माया, प्रार्थितसें प्राप्त हो मला विनय ॥ १ ॥

सांडून लोभ मोहा, व्यात्रियले सत्प्रथास वा जन जे ।

ब्राह्म, शीर्विंद, हरी, बामू, श्रीकाशिताथ तुजसिं भजे ॥ २ ॥

ईशा तव लीलेला, वर्णाया भक्तिप्रथ माणु लागे ।

ज्व मूर्तता तयाळ्या, वर्णन करण्यास तोहि वा भागे ॥ ३ ॥

नाज पारंगे जातां, दादियलें रूप विविध जातीचे ।

पटलें ज्यांना नच त्या, बोधियलें सत्स्वरूप मग साचें ॥ ४ ॥

थट्टेनें, सत्यानं नाम तुजें नित्य वेति जे बदनीं ।

थोनक्षेम तयांचे वाहुनि तूं रावसी तयां सदनीं ॥ ५ ॥

वाळकरामा धामा, हिंडविलें सत्य देव बघण्याला ।

फिरफिरनि श्रांत झाला, आला परतून शिलधि ग्रामाला ॥ ६ ॥

वावा अगाध लीला, वर्णाया उद्धवेश वा थकला ।

तन, मन, तुजेंचि धन हें, सर्व परीनें तुलाच हा विकला ॥ ७ ॥

ऋपिसंख्या या आर्या, आर्यांचे चरणकमलिं अर्पितसे ।

अल्पारंभ असे हा, यति, मात्रा, वृत्त बोध मजशिं नसे ॥ ८ ॥

श्रीसाइनाथ चरणीं, अल्पहि करणी करीतसें हजर ।

सर्वत्र दोष त्यागुनि, बुधजनिं द्यावीच इजकडे नजर ॥ ९ ॥

॥ पद ॥ जरि मद्रक्त दुराचारी ॥

हे पूर्णब्रह्म सुखधाम ज्ञानसागर । गुरुराया हो मजविषयीं रोष  
न धरा ॥ धृ० ॥ ना तुला कधीं स्पर्शला क्रोध आजवरी । तूं  
साईं क्षमेची मूर्ति साच भूवरी ॥ मागुति धरुनि अवतार जान्हवी  
तीरीं । केलीस कृपा त्या परिक्षितीच्या वरी ॥ रंभा ती नाचली  
पुढें थयथया जरी । ना विकल्प चढला तुझिया चित्तावरी ॥  
हें असे विदित सकलांस कशाला जरा । बोलणें तोचि तूं शुका-  
चार्य न खरा ॥ १ ॥ तो तूंच पुढें गंगेंत शिंपल्यामधें । अवतार

वेतला वतीं म्हणतो बुधे ॥ रांताई वधू ओपिली वाणिप्रापती ।  
 वसविला विणाया शालु जानकीपती ॥ चरचरा पुत्र कापिला  
 आपुल्या वतीं । पाहतां प्रवंधा सत तुझ्या डोलती ॥ ठेवितां देह  
 तो कडव माजला जरा । नवि तूच दाविलीं फुलें कक्षनि  
 धीवरा ॥ २ ॥ पुनरपि सुवाटे प्रती लावण्या जगा । आलास  
 साई होऊनि फसवि ना उगा ॥ पाण्यांत लाविले दिवे तेल ना  
 मुळीं । टांगिली जुन्या चिंध्यांनीं निजाया फळी ॥ पेटतां खळें  
 भक्तांचे आग विझविली । वांझेस करुनियां कृपा संतती दिली ॥  
 किती अगाध या तव लीला वानु गुरुवरा । मौनेच जोडुनी कर  
 पर्दीं ठेविन शिरा ॥ ३ ॥ मी पापी पतित आगळा दोषसागरू ।  
 तुजवीण कुणाचें स्मरण समथां करूं ॥ गौतमी ओव तृषितास  
 दूर कां धरी । कां शशी रुसुन वैसेल चकोरावरी ॥ कां काय  
 जमिन ओड्यास वघुनि भय धरी । वा अग्नि वघुनि गवतास  
 पळतसे दूरी ॥ हें सर्व तुम्हीं जाणूनि मनीं गुरुवरा । या दास-  
 गणूच्या गिरीं अभयकर धरा ॥ ४ ॥

॥ श्लोक ॥ पृथ्वी ॥

मदीय जननी भवान् जनक बंधु वर्गो भवान् ।  
 मदीय सुहृदो भवान् सुभग शांतकांतो भवान् ।  
 मदीय मखिलं भवान् सदय साइनाथ प्रभो ।  
 भवत्पदरजो विना नहि परं न जाने नहि ॥ १ ॥

॥ पद ॥

सुजन विबुध नर साई । समयीं निज पर्दीं द्या ठावा ॥ धृ ० ॥  
 अनंत मी अपराधी बुडतों सत्पथ मज दावा ॥ १ ॥ चाल ॥

तव दाई, चरणानी, मज बरवी द्या सेवा । दास गणूचा दीन  
छात्र हा निजकर शिरीं ठेवा ॥ २ ॥

॥ श्लोक ॥ पृथ्वी छंद ॥

मिती विनवुं मी तरी अझुनि कां दया येईला ।  
प्रभो तुजविणें मला जगतिं कोणिही अन्य ना ।  
पतीत खल मी परी, वयुं नको दयाळा उणें  
आम्ही न जरि पापि, पावन तुला न कोणी म्हणे ॥ १ ॥  
तुवां अमित पातक्यांस दिधली गति उत्तमा ।  
मलाच मग कां उपेक्षिसि प्रभो निवारी तमा ।  
झणीं करिसि साचती प्रभु त्वदीय ब्रीदावली ।  
भवीं तुजसि आर्त वाहति, तयांस तूं माउलीं ॥ २ ॥

॥ पद ॥

त्वरित पदरीं घे साई । ठायीं, करुं कायी, मज नाही, भो तुज-  
विण रे गुरुमाई ॥ धृ० ॥ संकट नाशक नान तुझे हें ।  
ऐकुनियां बहु आनंदची मज होई ॥ १ ॥ चरणरजावें सेजुनियां  
हा । दास गणूचा छात्र लीन तव पायीं ॥ २ ॥

॥ भजन ॥

साईनाथ गुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं ॥

॥ धांवा ॥

॥ पद ॥ अहारे कृष्णा सुकुंदाया० चा० ॥

येईं येईं साईनाथा । दे दर्शन मज झडकरिं आतां ॥ धृ० ॥  
मन धांवलें चरणीं । ह्यणुनी स्मरिका तुज मी स्मरणीं ॥  
पवित्र शिरडी तरणी । केलि महा अधिकारि महंता ॥ १ ॥

'क्त तुझे गुण गाती । नानापरि जर्गीं नाचति ध्याती ॥  
 ऐसी सकळिक ख्याती । जहाली क्षणमात्रें अबचीता ॥ २ ॥  
 संत दयाळ तुम्ही हो । आर्त पुरवा मज दर्शन द्याहो ॥  
 या या या या, या हो । बाहेरीं तुज पाहिन आतां ॥ ३ ॥

॥ पद ॥ जाते कीं मम० या० चा० ॥

भेटसि कधिं तू साईं वावा मज या मोहमयीं ।  
 त्वत्तनु कांति अवलोकाया आस सदा हृदयीं ॥ धृ० ॥  
 जरि मी तुझा असें दयाळा, तरि धावुनि येई ।  
 क्षणभरि तरि तव तनु दावीं रे, येउनियां समयीं ॥ १ ॥  
 भक्तकाम कल्पद्रुम तुझां, वदति ठायीं ठायीं ।  
 भेद अभेदा रहित तुझांना, राव रंक कांहीं ॥ २ ॥  
 साच असे ग्रह एकवार तुज, वघण्या त्या कारीं ।  
 येई धांडनी या मोहमयीं, कृष्णदास अन्वयीं ॥ ३ ॥

॥ अंजनी गीत ॥

प्रिय दीक्षित तुम्ही कृपा करुनियां कळवा मम बाबांसी विनया ।  
 मन्मानस वघण्या तव काया । आतुर बहु झालें ॥ १ ॥ जरि मी  
 देखें सदैव तुजला । परि वेडें मन घेईं भ्रमाला । अक्ष धांवती  
 वघण्या तुजला । या या झडकरिं हो ॥ २ ॥ तव चरणांवरि  
 ठेविन माथा । सखया माझ्या साईंनाथा । मनिं आणुनियां साइ  
 समर्था । या या झडकरि हो ॥ ३ ॥ गोर गरिब दुर्बळ बहु  
 येथें । पाहती साईं तव मार्गतिं । कृपा करुनियां मुंबापुरितें ।  
 या या झडकरिं हो ॥ ४ ॥ हें जग तुमचें तुम्हीं जगाचे । न

तुल्यं धारं आपदनाथं । कनकाळू तुही अखिल जगत्तं या या  
 कडकरि हो ॥ ५ ॥ प्रिय दीक्षित ही किंवा मम कळग । प्रिय  
 साईचें मग तुम्हीं वळवा । तळमळ माझ्या मनिची निववा । नमन  
 तुम्हां पायीं ॥ ६ ॥

॥ साकी ॥

अंतर माझे जरि तव चरणीं मत्प्रिय साईनाथा ।  
 एकवार तरि येउनि येथें, भेट देई अनाथा ॥  
 अंतर साक्षी तूं । मग कां येसि न थांवुनि तूं ॥ १ ॥

॥ श्लोक ॥ अनुष्टुप् ॥

लक्ष कोटी दोष माझे, साई वापा, क्षमा करा ।  
 दास मी विनवी तुझा जोडुनी उभया करा ॥ १ ॥  
 मी माझे लिहिणें नाहीं, दयाळा कृष्ण सहुरु ।  
 लिहिता लिहविता तू, दास हा तव किंकरु ॥ २ ॥

॥ पद ॥ रघुवीरें पूजिले ॥

दर्शन दे साइवावा । सकल दुरित मम हर्षनि त्वरित दर्शन ० ॥ धृ० ॥  
 काम मोह मद लोभ धरथरां । कांपति तुज पाहुनि नटवरा । तुझिया  
 चरणि रिपु करिती नमन ॥ दर्शन ० ॥ १ ॥ त्वदिय समुही मी  
 पापि म्हणून । नाम तुजसि लाधलें पतितपावन । मग अभंग  
 चरणि न्याया करिना कसर ॥ २ ॥ अज्ञ तुजें लेकरुं ना कदा ।  
 टाकी भवीं । भो घेई तव पदा । सतत तुजसीं गणू छात्र झरण ॥  
 दर्शन ० ॥ ३ ॥

॥ पद ॥ तिळगुळ घ्या मजुळ या० चा० ॥

घ्या दर्शन या झुटेला ॥ साईबा ॥ धृ० ॥ नर तनु ही भर  
 फुकटचि गेली । साधु पदें मी नाही वंडिलीं ।  
 आधुण्याची घट्या भरली । हा जन्म ही व्यर्थचि गेला ॥ सा० ॥ १ ॥  
 शिरडी ग्रामीं वसती तुमची । ऐकत आलें बहु दिवसांची ।  
 आस असे बहु दर्शनाची । न्या झडकरिं तव पदकमला ॥ सा० ॥ २ ॥  
 नामीं तुमच्या चित्तची नाहीं । प्रपंचाची सुटली घाई ।  
 कृपा करावी तुम्हि लवलाही । अशी आस असे बहु मजला ॥ सा० ॥ ३ ॥  
 अविश्वासू मन हें झालें । निश्चयाचें बल तें गेलें ।  
 भव सागरिं या डुंवत राहिलें । ही वरी न दिसे गत मजला ॥ ४ ॥  
 दर्शन तुमचें होईल केव्हां । सुटलीसे तळमळ मम जीवा ।  
 भेटीलागीं धांवा धांवा । वाट पाहे दीन ही कमला ॥ साईवा० ॥ ५ ॥

॥ आर्या ॥

सुखकर दर्शन देई, सदय हृदय स्वामि साईवावा हो ॥ रतलों  
 या भवपंकीं, ने विलया साहि साई वावा हो ॥ १ ॥

॥ पद ॥ रामा मजळा या० चा० ॥

साई माते धांवत येई उचल तुझ्या बाळिला ॥ धृ० ॥  
 बघ अंगे ही चिखलें भरली । नाकीं तोंडीं घूळ जहाली ।  
 तुज ह्मणती हे लेंकुरवाळी । हंसतिल जन हे तुला ॥ १ ॥  
 पायां मध्ये शक्ति न पाहीं । बोल बोबडे उमटत नाहीं ।  
 काय हवें तें नकळे आई । रडुनी जीव दमला ॥ २ ॥

जिवाचा हो अज्ञाहास । सांग कुणाची करणे आस ।  
 जन ह्यणती तुज माता दक्ष । मग कां हें योग्य तुला ॥ ३ ॥  
 अंगडे दोपी गेली कोठें । नाहीं तोंडीं जेंबुड लोटे ।  
 जग हंसतें हे तुज उफराटे । आज न त्याची मला ॥ ४ ॥  
 पुत्राचें तें कौतुक करसी । कन्या ह्यणुनी का अवगणसी ।  
 मातृस्नेहा काय विसरसी । योग्यचि हें कां तुला ॥ ५ ॥  
 लोक ह्यणति हे कन्या कोण । कोण कुणाची अशी कां दीन ।  
 काय असे हें माता मन । लांडून हें ना मला ॥ ६ ॥

॥ भजन ॥

साईनाथ गुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पार्यां ।  
 मजला ठाव द्यावा पार्यां । घेउनि माझ्या हृदयीं राहीं ॥ १ ॥

स्थितिपर.

॥ अभंग ॥

नाहीं कुठें गेला, हृदयीं वसला । वाटतें मजला वावा साई ॥ १ ॥  
 जागृत ठेवितो मज ठायीं ठायीं । अनेक उपायां गुरु माझा ॥ २ ॥  
 दीनाचा दयाळु ऐसा नाही कोणी । तनु झिजवोनी गुप्त झाला ॥ ३ ॥  
 आतां नाहीं भय उरलें या जीवा ॥ दासीचा विसांवा सहुरु तो ॥४॥

॥ पद ॥

साई दर्शना जावें ऐसा विचार ही मन्मनी । नसतां नेलें मज  
 खेंचुनी ॥ धृ० ॥ शिरडी ग्रामीं, नाना काका ह्या उभयां प्रेहनी ।  
 कृपा ही बहुतचि वाटे मनीं ॥ १ ॥ संशय छेदुनि मनिचे सारे निज  
 स्वरूपा दावुनी । घेतलें निजपदिं मज ठेवुनी ॥ २ ॥ संत दर्शनें



पूर्वा झालीं होतीं त्यांचे फळ । मिळाले आतां नच तळ मळ ॥ ३ ॥  
 तव आज्ञेनें तव भक्तांची सेवा घडली वरी । तितुकिच समजुनि  
 बहु चाकरी ॥ ४ ॥ उपकृत होती ह्यणुनी सखया सुडाव्यासि  
 तो हरी । तैसा गमली प्रथ अंतरीं ॥ ५ ॥ उदारता ही तैसी दर्शू  
 निवर्तते वैखरी । न दिसे कोठें तुजसी सरी ॥ ६ ॥ पतीत  
 धावन व्रीद तुला वा यथार्थ साजे वरें । काय ते वजाविं पावरे  
 ॥ ७ ॥ नीलकंठ हा तव पदिं राहो अखंड ऐशा वरा । दयाळा  
 देई निज किंकरा ॥ ८ ॥

### ॥ अंभग ॥

आहों तैसे राहूं आह्मी सर्वकाळीं । तो साई सांभाळी आह्मांप्रती  
 ॥ १ ॥ नाही दुसऱ्याचें आह्मां कांहीं काम । साईनें निष्काम केले  
 आह्मां ॥ २ ॥ निष्काम होऊनि साधुं आत्मतुष्टि । भुक्ति मुक्ति  
 मुष्टीं आह्मां मग ॥ ३ ॥ आमुची मुमुक्षा पूर्ण करी साई । इतर  
 तो देई काय आह्मां ॥ ४ ॥ राजे आणि रंक आह्मा सर्व सम  
 लौकिकी तो काम नाही आह्मां ॥ ५ ॥ लौकिकी संपदा ध्याती  
 सर्व जन । त्यां तृणासमान मानूं आह्मी ॥ ६ ॥ प्रारब्धे हा देह  
 तो कैसाही राहो । त्याकडे न पाहों आम्हीं आतां ॥ ७ ॥ आमुचें तें  
 काम एका साईपार्शीं । आह्मीं इतरांसी नहों लीन ॥ ८ ॥ साईच्या  
 आधारें मत्त झालों आम्हीं । विषयांची ऊर्मी मावळली ॥ ९ ॥  
 परोपकाराचा काम तोही शीण । साई इच्छेवीण घडेना तो ॥ १० ॥  
 त्यामाजी अहंता ती आह्मांसि नाहीं । घडवितो साई तेंचि  
 घडे ॥ ११ ॥ माझी सहस्र धी तिला परकमीं । अथवा अकमीं  
 योजी साई ॥ १२ ॥ स्थूल सूक्ष्म देहें जीं जीं होतीं कर्म । तीं  
 सारीं अकर्म साई करी ॥ १३ ॥ आम्हास तों एका साईपार्शीं

आस । तेथें सदा वास आळी करूं ॥ १४ ॥ सर्वेश्वर गुरु हा  
सनीं निर्धार । आम्हा नर्दाधार साइनाथ ॥ १५ ॥ एका साईवरी  
टाकूं आम्हीं भार । स्वसुख दातार तोचि आम्हां ॥ १६ ॥ ताई  
कृपा करी नीलकंठावरी । तो निज अंतरीं शानं जाला ॥ १७ ॥

॥ भजन ॥

भागणें

॥ श्लोक ॥ मंदाक्राता ॥

जेथें तेथें दिससि मजला सहुरी सिद्ध साई ।  
नाहीं नाहीं तुजविण दुजी दृश्य भावास आई ॥  
अंबे घेई पदरिं नव हा वाळ लावी स्तनाला ।  
स्वानंदाचें मधुर प्य दे, शांतवी ताप जाला ॥ १ ॥

॥ नार्दूलविक्रीडीत ॥

मंसारिं दृढ निश्चया न डळुं दे त्याचीच ख्याती खरी ।  
सपेमें भजतां विवेक पदरीं बांधील तो श्रीहरी ॥  
सन्मार्गीं वळवो कुमार्ग टळवो साई स्वताच्या करीं ।  
नाथाचीच कृपा निरंतर असो तुम्हां सुभक्तांवरी ॥ २ ॥  
नुरली भक्तिविणेंच अन्य मनिषा, हा बोधहोवो मना ।  
भक्ति प्रेमविणेंहि ज्ञान नलगे, हे तो जडो भावना ॥  
ज्ञानानें अभिमान नित्याचि नवा, तो आड येईल कीं ।  
भक्ति प्रेमहि एक वस्तुच असे, जी सौख्य देईल कीं ॥ ३ ॥

मालिनी

नमन करिन भावें साई पादांबुजाला ।  
आवडि तुझि सदा दे वासुदेवात्मजाला ॥  
चंदत सतत हें मी भक्ति तूझी करावी ।  
सकल त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ ४ ॥

## ॥ जेदाबली ॥

प्रसन्न वदनें पहा, प्रभु जराहि, दीनाकडे ।  
 उयाविय तुन्हि हो असा, सतत हाचि डंका बडे ॥  
 असें सतत ऐकतां, दुरि कराल, या पामशा ।  
 प्रभो, प्रग नसे मला, जगिं दुजा खरा आसरा ॥ ५ ॥

## ॥ अश्रंग ॥

मन इच्छीं हेंची नित्य तुझी सेवा । शिरडीवासी देवा साईबाबा  
 ॥ १ ॥ कारण जें झालें जन उद्धराया । आठवूं त्या पायां दिवा-  
 निशीं ॥ २ ॥ नेत्रा लागो चाला पहावे तुजें ध्यान । रंगावें हें मन  
 भजनामाजी ॥ ३ ॥ लागो नित्य ध्यास तुझिया नामाचा ।  
 आणिक हे वाचा कांहीं न वदों ॥ ४ ॥ गजानन म्हणे ठेविलासे  
 माथा । सह्रु साईनाथा पायांवरिं ॥ ५ ॥

## ॥ भजन ॥

साईनाथ गुरु माझे आई ।

मजला ठाव द्यावा पायीं ॥

## निर्धार

## ॥ पद ॥

देह जावो अथवा राहो श्रीगुरुपदीं माझा पूर्णची भावो ॥ धृ० ॥  
 सदानंद सुखदायक गुरूला, प्रेमभावें पूजिन त्याला ॥ १ ॥ पुजूनी  
 त्यासी हृदयीं सांठविलें, निजरूपीं मन गुंगची झालें ॥ २ ॥  
 त्या पूर्णब्रह्मा हृदयीं सांठवितां; सहजची मुक्ती मिळेचि  
 तत्वतां ॥ ३ ॥ दास म्हणे त्या गुरुपदासी, अहो रात्र स्मरण  
 लावीन मनासी ॥ ४ ॥

॥ भजन ॥

साईनाथ गुरु माझे आई ।  
छंद लागो तुझिये पार्यां ॥

पूजोपचार.

॥ मानसपूजा ॥

॥ श्लोक ॥ भुजंगप्रायात ॥

मनीं आणुनी ध्यान हें सद्गुरुचें ।  
दिलें स्थान त्या चित्त सिंहसनाचें ।  
पदी अर्घ्य हें प्रेमवारीमनानें ।  
दिलें कल्पुनी घेतलें सद्गुरुने ॥ १ ॥  
दिले चूळ टाकावया वारि हस्तीं ।  
पुढें बैसवीली गुरुज्ञान मूर्ती ।  
तनु मर्दिनी सर्व पंचामृताने ।  
पुढें घातलें स्नान शुद्धोदकानें ॥ २ ॥

-॥ मालिनी ॥

उदरिं जग जयाचे वस्त्र त्या नेसावीलें ।  
विमल गुरु कपालीं गंध हें लावियेलें ।  
उपवित १ गुरुकंठीं घालुनीयां विधीनें ।  
परिमळयुत पुष्पें अर्पिलीं आदरानें ॥ ३ ॥

॥ इंद्रवज्रा ॥

नाना परीचे वसनादिकानीं ।  
 आच्छादुनी आणिक भूषणांनीं ।  
 शृङ्गारुनी श्रीगुरुदेव मूर्तीं ।  
 आपाद ती देखिली कामपूर्ती ॥ ४ ॥  
 तेव्हां पुढें पाकरसामृताला ।  
 ठेवोनियां सद्गुरु जेववीला ।  
 कळें सुखें भोजन सद्गुरुने ।  
 पाणी टिलें आचमना मनानें ॥ ५ ॥

॥ आर्या ॥

दिधळा त्रयोदशगुणी तांबुल मग प्रेमयुक्त गुरुपाणीं ।  
 देतां वरदकरें गुरु चढवी शिष्यास भक्तियुत पाणी ॥ ६ ॥  
 झाला कृतार्थ गुरुचे वरदकरें शिष्य तोषुनि स्तवन ।  
 थकला वेद तयाचें बाळत्वे करि करोनियां नमन ॥ ७ ॥

धारत्या.

जाऊं चला आरतीला । तमुया श्रीगुरु साईपदाला ॥ जाऊं० ॥  
 धृ० ॥ जन हे येती पूजन करिती सुमनहार ते गड्यं घालिती ।  
 मस्तक साईपदीं नमविती ॥ करुनी प्रार्थनेला । वेडनी जाती  
 प्रसादाला ॥ जाऊं ॥ १ ॥ हळू हळू बोलती भाषा घाटी उकळे  
 ल्याची त्याला गांठी । इतरां वाटती फोलची गोष्टी । मम चित्त  
 भ्रम हरला । प्राहुनी साई सत्स्वरूपाला ॥ जा० च० आ० ॥ २  
 आला मेघा करुं गा आरती । छत्र रुप्याचें घरुं साई वरतीं ।  
 उभे भालदार चवरी ठालिती । तास झणाणे ऐका । जयजय  
 जय गुरु साई विलोका ॥ जा० ॥ ३ ॥

॥ आरती ॥

( आरती भुवन सुंदराची या० चा० )

आरती करिते गुह्यया । सच्चिदानंद साई लक्ष्म्या ॥ धृ० ॥ मेघें  
धरिशि दिना हृदया । सकल मतिप्रल तू नेशि विलया ॥ कालसम  
दुष्टां दंडाया । पातला भक्तां सुखवाया ॥ अहा तूं ज्ञान मूर्ति तेजा ।  
दिन मणि उदय पावे दूजा ॥ चाल ॥ वेदश्रुतिसार । उघडुनी  
द्वार । ज्ञान भांडार । सुजना दावाया । येशि जर्गी जडमुड ताराया  
॥ १ ॥ घेडनी सर्वशीं जनन । केलें द्वैताचें इनन ॥ मुमुक्षां  
दावि आत्मसदन । भवाब्धीतारक तव चरण ॥ चाल ॥ भक्त  
परिवार । यात्रेचा भार । शोभे महाद्वार । साई बोधसुधा प्याया ।  
तत्पर असती सिद्ध ठायां ॥ २ ॥ जाळिले सलिलाचे दीप । दाविली  
खळां भक्ति अमृप ॥ जळतां प्रचंड तृणराशी । आज्ञापिलें  
इंधनासी ॥ घेडनि वैराग्याची सदसी । जर्जर करि जो पडरीशीं ॥  
अतर्क्यचि ज्ञाला निगमासीं हरीहर वंदित हो ज्यासीं ॥ साई योगी  
मुकुट मणी । ध्याते " हिरा " दीन रजनीं ॥ ३ ॥

॥ आरती ॥

जयजयाजि महाराज जय जय गुह्यावा साई ॥  
परब्रह्म अवतार तू या शतकाच्या ठाई ॥ जय० ॥ धृ०  
साई साई वदतां वाचे अघ अवघें विलया ।  
जाई ऐसा प्रभाव तव कीं हे सद्गुरु राया ।  
नाहीं शक्ती मजला किमपी तव गुण वानाया ।  
भाव धरुनी मात्र आलों शरण तुझ्या पाया ॥ ज० ॥ १ ॥